



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या ९९ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
मंगळवार, दि.२७ डिसेंबर, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ९९ वी बैठक मंगळवार, दि.२७ डिसेंबर, २०१६ रोजी दुपारी ०१:००

वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांच्या वतीने व मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
५)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा I/C कुलसचिव	कायम निमंत्रित तथा सचिव

स्वागत:

मा. I/C कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] २९ नोव्हेंबर, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव : २९ नोव्हेंबर, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांतात खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

उपस्थिती कॉलममध्ये अ.क्र.२) नंतर अ.क्र.३) मध्ये "डॉ. घनवट ए. ए." या शब्दांचा समावेश करण्यात आला.

[ ०२ ] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.१७/११/२०१६ पासून दि.१३/१२/२०१६ पर्यंतच्या आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "Prof. K. B. Powar memorial gold medal" हे सुवर्णपदक सोलापूर विद्यापीठात नियमित एम. एस्सी. भूशास्त्र या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनिस देण्याऐवजी नियमित M. Sc. Applied Geology या विषयातून सोलापूर विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनिस देण्याबाबत म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: प्रा. डॉ. पी. प्रभाकर, डॉ. पी. टी. सावंत व डॉ. ए. बी. नारायणपेठकर यांच्या दि.२७/०५/२०१६ रोजीच्या पत्रास अनुसरून सोलापूर विद्यापीठात नियमित एम. एस्सी. भूशास्त्र या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "Prof. K. B. Powar memorial gold medal" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.२८ जून, २०१६ रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे.

प्रा. डॉ. पी. प्रभाकर यांनी दि.०७/१२/२०१६ रोजीच्या पत्रानुसार सदरचे सुवर्णपदक हे M. Sc. Geology या विषयातून न देता M. Sc. Applied Geology या विषयात देण्यासंदर्भात कळविले होते. सदर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करणेसाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक होते परंतु नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रायोजित नसल्याने तातडीची बाब म्हणून उपरोक्तप्रमाणे सुवर्णपदकाच्या विषयामध्ये बदल करण्यासाठी दि.०७/१२/२०१६ रोजीच्या टिपणीन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०४ ] विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या शिफारशीनुसार राज्यात उच्च तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत पदवी, पदव्युत्तर व पदविका संस्था तसेच अकृषि विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठ यातील प्राचार्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादा वाढ करण्याबाबतच्या शासन निर्णयान्वये केलेल्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: सदर शासन शुध्दीपत्रकान्वये राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांचे वय ६० वरून ६५ वर्षे वाढ करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून संदर्भाधील क्र.१० येथील दि.१२ जुलै, २०१६ रोजीच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये परिच्छेद क्र.२(२) (आ) मध्ये परिशिष्ट १ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पूर्णगट तालुक्यांमधील व परिशिष्ट क्र. २ मध्ये दर्शविण्यात आलेल्या गावांमधील अकृषि विद्यापीठे / शासकीय संस्था / महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्नित शासकीय तंत्र महाविद्यालये / पदविका संस्था / महाविद्यालये / अशासकीय अनुदानित महाविद्यालये डोंगराळ क्षेत्रातील समजण्यात यावी. तसेच सदर निर्णयामध्ये खालील तरतूदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

३. संदर्भाधीन शासन निर्णयातील क्र.८ वरील दि.०९/०३/१९९० रोजीचा अधिवास विकास विभागाचा व क्र.९ वरील दि.१८/०१/२०१० रोजीचा नियोजन विभाग यांचा शासन निर्णयाच्या अनुषंगाने अदिवासी व डोंगराळ क्षेत्रातील तालूके / गावांमध्ये वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या शासन निर्णयान्वये केलेले बदल त्या त्या वेळी लागू राहतील, असे कळविले आहे. त्यानुसार या कार्यालयाचे परिपत्रक सोविसो/मविविमं/शिमा/२०१६-१७ /१०९४२, दि.०२/१२/२०१६ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्याबाबत वेबसाईटवर प्रसिध्द केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या शिफारशीनुसार राज्यात उच्च तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत पदवी, पदव्युत्तर व पदविका संस्था तसेच अकृषि विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठ यातील प्राचार्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादा वाढ करण्याबाबतच्या दि.१२ जुलै, २०१६ रोजीच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[ ०५ ] "Centre for Foresight Studies" साठी Budget Reappropriation करण्याची बाब मान्यतेस्तव.

(टिपणी: सामाजिकशास्त्रे संकूलामध्ये, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व युनिव्हर्सिटी ऑफ तुर्की, फिनलँड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यास व्यवस्थापन परिषदेने दि.३१/०८/२०१३ च्या बैठकीत विषय क्र.२२(७) अन्वये मान्यता दिलेली आहे.

सामाजिकशास्त्रे संकूलांतर्गत Centre for Rural Development and Foresight Studies हे Centre सुरु करण्यास व्यवस्थापन परिषदेने दि.२४/०६/२०१४ च्या बैठकीत विषय क्र.०८ अन्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दि.२७/१०/२०१६ रोजी "Centre for Foresight Studies" चे उदघाटन करण्यात आले.

सामाजिकशास्त्रे संकूलाच्या दि.२४/११/२०१६ रोजीच्या प्रशासकीय टिपणीवरील मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या आदेशानुसार सदर सेंटरच्या स्वतंत्र बजेट हेड साठी आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तरतूद करण्यासाठी मा. वित्त व लेखा विभागाकडे या संकूलाचे बजेट पाठविण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी संकूलातील "Centre for Foresight Studies" साठी नवीन बजेटची निर्मिती करून Reappropriation करावयाचे आहे. यास्तव अंदाजपत्रकीय शिर्षक व Reappropriation नंतरची तरतूद २०१६-१७ खालीलप्रमाणे:

Sr. No.	Classification	Budget Estimate 2016-17	Provision after Reappropriation 2016-17
2	Teaching Aid	₹1,30,000/-	₹55,000/-
17	CFS Activities (Centre for Foresight Studies)	-	₹75,000/-

सबब, वरीलप्रमाणे बजेटचे Reappropriation करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: "Centre for Foresight Studies" साठी खालीलप्रमाणे Budget Reappropriation करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

Sr. No.	Classification	Budget Estimate 2016-17	Provision after Reappropriation 2016-17
2	Teaching Aid	₹1,30,000/-	₹55,000/-
17	CFS Activities (Centre for Foresight Studies)	-	₹75,000/-

[ ०६ ] प्राचार्य राजर्षि शाहू लॉ कॉलेज, बार्शी यांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता बी. ए. एल. एल. बी. भाग-१ व एल. एल. बी. भाग-१ या अभ्यासक्रमाकरिता प्रवेशित एकूण ७८ विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या पात्रता विलंब शुल्कापैकी (₹१८,५५०/- विलंब शुल्क) ₹१५,६००/- इतके पात्रता विलंब शुल्क माफ करण्याबाबत केलेली विनंती व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: १) दि.२४/११/२०१६ रोजीच्या पत्र क्र.आरएलबी/१६२ अन्वये प्राचार्य राजर्षि शाहू लॉ कॉलेज, बार्शी यांनी शै. वर्ष २०१६-१७ करिता त्यांच्या महाविद्यालयात बी. ए. एल. एल. बी. व एल. एल. बी. या अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना झालेला पात्रता विलंब शुल्क पोटीचा पूर्ण दंड माफ करण्याबाबत विद्यापीठास विनंती केली होती.

२) सदर पत्राच्या अनुषंगाने मा. कुलगुरुमहोदयांच्या आदेशान्वये दि.०५/१२/२०१६ रोजीच्या पत्रान्वये महाविद्यालयाने केलेली विनंती अमान्य केल्याचे कळवून पात्रता व इतर शुल्क विद्यापीठाकडे जमा करण्याबाबत सूचित केले होते.

३) परंतु महाविद्यालयाने दि.०८/१२/२०१६ रोजीच्या पत्र क्र.आरएलबी.१७७ अन्वये पुनश्च: एकदा विद्यार्थ्यांना झालेला पात्रता विलंब शुल्कापैकी ₹१५,६००/- माफ करण्याविषयी विनंती केली आहे.

४) सदर महाविद्यालयास झालेला पात्रता विलंब शुल्कापोटीच्या दंडाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

वर्ग	एकूण विद्यार्थी संख्या	नियमित शुल्क १७/११/२०१६	विलंब शुल्क २१/११/२०१६	विशेष विलंब शुल्क २४/११/२०१६	महाविद्यालयांनी भरणा केलेली रक्कम	महाविद्यालयांनी भरणा करावयाची रक्कम
बी. ए. एल.एल.बी. भाग - १	१८	₹१००/-	₹५०/-	₹२००/-	विलंब शुल्क प्रमाणे भरणा केलेली रक्कम ₹१५० x ₹१८ = ₹२,७००/-	विशेष विलंब शुल्क प्रमाणे ₹३५० x ₹१८ = ₹६,३००/- -२,७००/- ₹३,६००/-
एल.एल.बी. भाग - १	६०	₹१००/-	₹५०/-	₹२००/-	नियमित शुल्काप्रमाणे भरणा केलेली रक्कम ₹१०० x ₹५९ = ₹५,९००/- विलंब शुल्काप्रमाणे भरणा केलेली रक्कम १ x १५० = १५०/- एकूण ₹५,९०० + ₹१५० = ₹६,०५०/-	विशेष विलंब शुल्काप्रमाणे ₹३५० x ₹६० = ₹२१,००० -६,०५० = ₹१४,९५०/-
एकूण	७८	₹१००/-	₹५०/-	₹२००/-	२,७०० + ६,०५० = ₹८,७५०/-	३,६०० + १४,९५० = ₹१८,५५०/-

उपरोक्त प्रमाणे राजर्षि शाहू लॉ कॉलेज, बार्शी यांनी महाविद्यालयामध्ये शै.वर्ष २०१६-१७ मध्ये बी. ए. एल. एल. बी. भाग-१ या अभ्यासक्रमास प्रवेशित एकूण ७८ विद्यार्थ्यांना पात्रता विलंब शुल्कापोटी झालेल्या दंडापैकी (₹१८,५५०/-) ₹१५,६००/- इतका दंड माफ करण्याबाबतची केलेली विनंतीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः प्राचार्य राजर्षि शाहू लॉ कॉलेज, बार्शी यांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता बी. ए. एल. एल. बी. भाग-१ व एल. एल. बी. भाग-१ या अभ्यासक्रमाकरिता प्रवेशित एकूण ७८ विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या ₹१८,५५०/- पात्रता विलंब शुल्कापैकी ₹१५,६००/- इतके पात्रता विलंब शुल्क प्रथमतः राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस विलंब झाल्यामुळे विशेष बाब म्हणून माफ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ ०७ ] विद्यापीठ परिसरामध्ये नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या व्ही. व्ही. आय. पी. अतिथिगृह हे विद्यापीठ परिसरामध्ये कुलगुरु निवासाचे बांधकाम होईपर्यंत कुलगुरु निवास म्हणून वापरण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाच्या मा. कुलगुरु महोदयांकरिता विद्यापीठ परिसरामध्ये निवासाची सोय नसल्यामुळे विद्यापीठाने सोलापूर शहरातील भाडेतत्वावर करार करून निवास घेण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत मा. कुलगुरुमहोदय यांची राहण्याची सोय ही सोलापूर शहरातील जय जलाराम नगर येथील सौ. कलावती श्रीशैल वालिकर यांचे निवास भाडेतत्वावर घेवून करण्यात आलेली आहे. सदर भाडेकरार हे दि.०१/०१/२०१६ ते दि.३१/१२/२०१६ या एका वर्षाच्या कालावधीकरिता महिना रु.२४,२००/- इतक्या भाडेतत्वावर करण्यात आलेला आहे. सदर भाडेकराराची मुदत ही चालू महिन्याच्या ३१ तारखेला म्हणजेच ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपत आहे.

प्रस्तूत विद्यापीठाच्या परिसरामध्ये व्ही. व्ही. आय. पी. अतिथिगृहाच्या बांधकामाचे काम सुरु आहे. सदरच्या इमारतीचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात असून सदर इमारतीचे सर्व प्रकारचे कामे हे दि.३१/१२/२०१६ पूर्वीच पूर्ण होणार आहेत.

वरील दोन्ही गोष्टी अवलोकनी घेता, मा. कुलगुरुमहोदयांच्या निवासाकरिता करण्यात आलेल्या कराराची मुदत ही दि.३१/१२/२०१६ रोजी संपत असल्यामुळे सदर निवासाची पुढील वर्षाकरिता पुनश्च: करार करण्यापेक्षा विद्यापीठ परिसरामध्ये मा. कुलगुरु महोदयांकरिता नव्याने निवासाचे बांधकाम होईपर्यंत सदरचे व्ही. व्ही. आय. पी. अतिथिगृह मा. कुलगुरुमहोदयांना त्यांचे निवास म्हणून वापर करण्यास द्यावयाचे आहे.

सबब, उपरोक्त सर्व बाबी अवलोकनी घेता, विद्यापीठ परिसरामध्ये नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या व्ही. व्ही. आय. पी. अतिथिगृह हे विद्यापीठ परिसरामध्ये कुलगुरु निवासाचे बांधकाम होईपर्यंत कुलगुरु निवास म्हणून वापरण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरामध्ये नव्याने बांधकाम करण्यात आलेले व्ही. व्ही. आय. पी. अतिथिगृह हे विद्यापीठ परिसरामध्ये कुलगुरु निवासाचे बांधकाम होईपर्यंत कुलगुरु निवास म्हणून वापरण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[८(१)] विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांची दि.११ जुलै, २०१६ रोजीची (4th Amendment, Regulations, 2016) अधिसूचना विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांची दि.११ जुलै, २०१६ रोजी (4th Amendment, Regulations, 2016) अधिसूचना प्राप्त झालेली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना, २०१० मधील ३.४.१, ८.२.१, ५.१.६ व ६.०.५ (i) बाबत दुरुस्ती केलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना २०१० मधील सरळ सेवेने सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक नियुक्ती करिता आवश्यक एपीआय बाबत तसेच CAS अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदोन्नतीकरिता आवश्यक एपीआय बाबत Appendix- III : Table I, II (A), II (B), III, IV, V(A), V(B), VI, VII, VIII(A), VIII(B) आणि IX मध्ये दुरुस्ती करून दि.११ जुलै, २०१६ रोजीची अधिसूचना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. सदरची अधिसूचना महाराष्ट्र शासनाने स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय निर्गमित होणे आवश्यक आहे. परंतु सदर अधिसूचनेबाबत आजतागायत कोणताही शासन निर्णय प्राप्त झालेला नाही.

प्रस्तूत विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या संस्थेच्या / महाविद्यालयाच्या सेवेत कार्यरत असलेल्या प्राचार्य / संचालक व शिक्षकांना दि.११ जुलै, २०१६ रोजीची अधिसूचना परिपत्रकान्वये कळविण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या दि.११ जुलै, २०१६ रोजीच्या (4th Amendment, Regulations, 2016) अधिसूचनेची नोंद घेण्यात आली.

[८(२)] सोलापूर विद्यापीठ संकूल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित एम. बी. ए. भाग- २ (ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट) (H. R. M.) या विषयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "श्री. विश्वास विनायक काकडे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्रीमती अलका काकडे यांनी सोलापूर विद्यापीठ संकूल तसेच संलग्नित महाविद्यालयातून नियमित एम. बी. ए. भाग-२ (ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट) (H. R. M.) या विषयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "श्री. विश्वास विनायक काकडे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१४/१२/२०१६ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

श्रीमती अलका काकडे यांच्याकडून सुवर्णपदकासाठी ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून ₹१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.१५१६६, दि.१९/१२/२०१६ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा.कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[८(३)] "Anil Vasanttrao Pandhe Gold Medal" हे सुवर्णपदक सोलापूर विद्यापीठात बी. ई. सिव्हील (स्ट्रक्चरल डिझाईनींग) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस प्रदान करण्यासाठी डॉ. एस. ए. हलकुडे यांनी तयार केलेल्या नियमावलीस महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्रीमती रोहिणी अनिल पंधे, Pandhe INFRACONS Pvt. Ltd., यांच्या दि.३०/०६/२०१६ रोजीच्या पत्रास अनुसरून सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून बी. ई. सिव्हील (स्ट्रक्चरल डिझाईनींग) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "Anil Vasanttrao Pandhe Gold Medal" या नावाने सुवर्णपदक सुरु करण्यासाठी दि.२६ जुलै, २०१६ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव क्र.०३ अन्वये मान्यता दिलेली आहे.

परंतु परीक्षा विभागाने याबाबतीत बी. ई. सिव्हील या अभ्यासक्रमास Specialization नसल्याने स्ट्रक्चरल डिझाईनींग या विषयामध्ये प्रथम येणारा विद्यार्थी कसा निवडावा याबाबत शंका उपस्थित केल्याने व यापूर्वीच एक सुवर्णपदक बी. ई. सिव्हील या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास जाहिर केल्याने सदरचे सुवर्णपदक हे कोणत्या विषयातून देण्यात यावे असे स्पष्ट होत नसल्याने डॉ. एस. ए. हलकुडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सुवर्णपदक प्रदान करण्याबाबतची नियमावली तयार करून दिलेली असून त्याचे विवेचन खालीलप्रमाणे सादर केले आहे.

Sr. No.	Semester	Subject	Marks secured
	T. E. Civil Part- I	Design of Steel Structures	X
	B. E. Civil Part- I	Design of Concrete Structures - I	Y
	B. E. Civil Part- II	Design of Concrete Structures - I	Z
Note:	Prize be awarded to the student passing B. E. Civil Part-I & II Examinations, with highest "Total" Marks as calculated above.		

सदर नियमावलीस व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक होते. परंतु व्यवस्थापन परिषदेची बैठक नजिकच्या काळात प्रायोजित नसल्याने सदर नियमावलीस तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

**[८(४)] शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका विचारार्थ.**

(टिपणी: सोलापूर विद्यापीठातर्गत येणाऱ्या विविध विभाग व संकूले यांना वेळोवेळी विविध साधन सामुग्री / उपकरणे / फर्निचर / इतर आवर्ती व अनावर्ती स्वरूपाचे साहित्य खरेदी करताना महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक: भांखस-२०१४ / प्र.क्र.८२ / भाग -III / उद्योग- ४, दि.३० ऑक्टोबर, २०१५ अन्वये शासकीय विभागांनी करावयाचे कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपध्दती दिली असून, त्यानुसार या विद्यापीठातील खरेदी प्रक्रिया करण्यासाठी शासन निर्णयातील सर्व नियम व तरतूदी स्विकारण्याची बाब दि.२०/०१/२०१६ च्या व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवला असता, त्यास व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.७(४) अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार विद्यापीठाकडे सर्व खरेदीची प्रक्रिया करण्यात येत आहे.

तथापि, सदर खरेदी धोरणात काही अडचणी आल्यास त्यामध्ये सुधारणा करावयाच्या असल्यास ३ महिन्यांनंतर मा. मुख्य सचिव यांनी आढावा घेवून तसा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवावा असे निर्देश उपरोक्त शासन निर्णयात दिले होते. त्यानुसार सर्वकष विचार करुन व प्राप्त झालेले अभिप्राय / सूचना विचारात घेवून मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर केला असता, मंत्रीमंडळाने त्यामध्ये आणखी सुधारणा सुचवून प्रस्तावास मान्यता दिली आहे. सदर बाब विचारात घेवून दि.०२/०१/१९९२ व त्या अनुषंगाने सर्व शासन निर्णय / परिपत्रके तसेच दि.३०/१०/२०१५ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन दि.०१/१२/२०१६ च्या शासन निर्णयान्वये शासकीय विभागांनी करावयाच्या खरेदीसाठी कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिकेस मान्यता दिलेली आहे.

सबब, दि.०१/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी व नियम स्विकारुन त्यानुसार खरेदी प्रक्रिया विद्यापीठात करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

**ठराव:** शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या दि.०१/१२/२०१६ च्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी व नियम स्विकारुन त्यानुसार खरेदी प्रक्रिया करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(५)] प्रशासकीय विभाग / संकुलाकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादुरुस्त संगणक व प्रिंटर इतर साहित्याचे निर्लेखन करावयाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाकडील विविध प्रशासकीय विभाग व संकुलेकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादुरुस्त संगणक व प्रिंटर इत्यादी साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी खालील संकुले / प्रशासकीय विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

अ.क्र.	संकुलाचे नाव	घसरा वजा जाता साहित्यांची किंमत (₹)
१)	पदार्थविज्ञान शास्त्र संकुल	₹९,१०८/-
२)	भूशास्त्र संकुल	₹२१,५७२/-
३)	भूशास्त्र संकुल	₹७,५४७/-
४)	मा.कुलगुरु कार्यालय	₹१२,५८०/-
५)	मा.कुलसचिव कार्यालय	₹४,५५३/-
६)	महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ	₹७,८७१/-
७)	सभा व निवडणूका विभाग	₹३,०५८/-
८)	आस्थापना विभाग	₹२७,११५/-
९)	वित्त व लेखा विभाग	₹२२,१३४/-
१०)	वित्त व लेखा विभाग	₹३,९८५/-
११)	परीक्षा विभाग	₹८५,८१५/-
	एकूण किंमत रुपये (घसारा वजाजाता)	₹२,०५,३३८/-

साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने नियुक्त पडताळणी प्रशासकीय विभाग / संकुलाकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादुरुस्त संगणक व प्रिंटर इतर साहित्याची प्रत्यक्ष जागेवर जावून पडताळणी करून सदर साहित्याचे निर्लेखन करण्याची शिफारस केली आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

निर्लेखन करण्यासाठी समान लेखा संहिता (Common Account Code) मधील Appendix-I मध्ये Financial Delegation Power नुसार अधिकार दिले असून त्यामधील I (xvi) & २ (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेने निर्लेखन नियमावलीमध्ये अनार्वित बाबीसाठी ₹५०,०००/- वर असल्याने व्यवस्थापन परिषदेस निर्लेखन प्रस्तावास मंजूरी देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

सबब, प्रशासकीय विभाग / संकुलाकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादुरुस्त संगणक व प्रिंटर इतर साहित्याचे निर्लेखन करावयाची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रशासकीय विभाग / संकुलाकडील संगणकाचा स्पीड कमी झालेल्या, नादुरुस्त संगणक व प्रिंटर इतर साहित्याचे अ.क्र.१ ते ११ नुसार निर्लेखन करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(६)] प्राचार्य कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालय, पंढरपूर यांनी शै. वर्ष २०१६-१७ करिता बी. ए. एल. एल. बी. भाग-१ व एल. एल. बी. भाग-१ या अभ्यासक्रमाकरिता प्रवेशित एकूण २१ विद्यार्थ्यांना लागू होणाऱ्या पात्रता विलंब शुल्कापैकी (₹४०,४५०/- विलंब शुल्क) ₹१७,८५०/- इतके पात्रता शुल्क माफ करण्याबाबत केलेली विनंती व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: १) दि.२९/११/२०१६ रोजीच्या पत्र क्र. KAPLL/३३०३/२०१६ अन्वये प्राचार्यांनी शै.वर्ष २०१६-१७ करिता त्यांच्या महाविद्यालयात बी. ए. एल. एल. बी. व एल. एल. बी. या अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना झालेला पात्रता विलंब शुल्कापैकी (₹४०,४५०/- विलंब शुल्क) ₹१७,८५०/- इतके पात्रता विलंब शुल्क माफ करण्याबाबत विद्यापीठास विनंती केली होती.

२) सदर महाविद्यालयास झालेला पात्रता विलंब शुल्कापोटीच्या दंडाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

वर्ग	एकूण विद्यार्थी संख्या	महाविद्यालयांनी परिपत्रकानुसार भरणा करावयाची रक्कम दि.१६/१२/२०१६
बी. ए. एल. एल. बी. भाग-१ व एल. एल. बी. भाग-१	२१	महाविद्यालयाने अतिरिक्त विलंब व प्रति विद्यार्थी प्रति दिवस ₹५०/- प्रमाणे भरणा करावयाची पात्रता व विद्यापीठ इतर शुल्क $२० \times १,११३ = ₹२२,६००/-$ $२१ \times ८५० = ₹१७,८५०/-$ $२२,६०० + १७,८५० = ₹४०,४५०/-$
एकूण	२१	$२२,६०० + १७,८५० = ₹४०,४५०/-$

उपरोक्त प्रमाणे प्राचार्य कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालय, पंढरपूर यांनी महाविद्यालयामध्ये शै. वर्ष २०१६-१७ मध्ये बी. ए. एल. एल. बी. भाग-१ व एल. एल. बी. भाग-१ या अभ्यासक्रमास प्रवेशित एकूण २१ विद्यार्थ्यांना पात्रता विलंब शुल्कापोटी झालेल्या दंडापैकी (₹४०,४५०/- विलंब शुल्क) ₹१७,८५०/- इतका दंड माफ करण्याबाबतची केलेली विनंतीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः प्राचार्य कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालय, पंढरपूर यांनी महाविद्यालयामध्ये शै. वर्ष २०१६-१७ मध्ये बी. ए. एल. एल. बी. भाग-१ व एल. एल. बी. भाग-१ या अभ्यासक्रमास प्रवेशित एकूण २१ विद्यार्थ्यांना ₹४०,४५०/- पात्रता विलंब शुल्कापोटी प्रति दिन विलंब शुल्क ₹१७,८५०/- प्रथमतः राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस विलंब झाल्यामुळे विशेष बाब म्हणून माफ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद